

ist die höchste *Opfergabe* 9,107,1. 10,94,2. हविष्ठा सत्तं हविषा यज्ञाम् 124,6. कार् AV. PAṚ. 2, 63. RV. 5,28,2. AV. 3,10,5. 6,5,3. 97,1,7, 68,2. 70,4. तुभ्यमायं हविरिदं बुद्धेमि 9,5,38. 18,3,68. fg. 4,2. VS. 2, 9. सं बर्हिर्हो हविषा धृतेन 2,22. 17,78. प्रिय RV. 4,49,1. कृत 7,11,4. धृ- तवत् 10,14,14. TS. 7,5,45,2. AIT. Br. 1,1. सातिथ्य 15. 25. वार्त्रघ्न 2,2. 23. यस्यायमृषभो हविरिन्द्राय परिणीयते TBa. 2,4,7,8. न वा एतत्कस्यै चन देवतयै हविर्गृह्णन्नादिशति यदायम् ÇAT. Br. 1,8,2,24. 11,4,4,2. fg. KĪTJ. Ça. 1,9,1. उभयत द्वायं हविषः सक्त वा 20. 10,5. 3,3,9. 12. हा- गस्य 6,8,14. यावद्धविः 3,3,26. हविर्भिररति 5,5,16. 21. पयो यवागूर्- द्यायमित्यग्निहोत्रहवीषि ÇĀṆKH. Ça. 2,7,9. ग्रामावास्य GOBH. 4,5,6. पौ- णमास ÇĀṆKH. Ça. 1,3,1. LĀTJ. 10,16,6. KAUC. 2. 3. 6. 7. ĀCV. GṚHJ. 1, 7,10. 10,17. 22. 2,5,2. एकं ÇĀṆKH. Ça. 2,3,14. हिं 3. त्रिं ÇAT. Br. 13,2,2,6. ÇĀṆKH. Ça. 3,16,1. ĀCV. Ça. 2,14,6. पञ्च ÇĀṆKH. Ça. 2,4,7. 9,34,6. TBa. 1,5,11,3. — M. 3, 87. 182. 189. 142. 144. 169. 266. 4, 206. 5,7,6,12. 11,95. 12,68. JĀṬ. 1,303 (= धृतेिदन MIT.). MBH. 1,667. 6656. 3,14127. 13, 2419 (हविषा mit der ed. Bomb. zu lesen). R. 1, 5, 15. 8, 27. 2,61,17. 114,5. 3,63,7. RAEN. 1,62. 80. ÇĀK. 1. Spr. (II) 2959. 4673. 5214. VARĪH. BṚH. S. 50,23. BHĪC. P. 3,16,8. 4,13,26. 8,15,5. हविःशेष KĪTJ. 8,7,24. 24,7,8. M. 3,215. 5,24. हविर्गुणाः 3,236. fg. हविःसंस्था ÇĀṆKH. GṚHJ. 1,1. — 2) wohl m. Feuer H. c. 168. KĪLĀKRA 2,33. — 3) m. N. pr. eines Marutyant HARIV. 11545. möglich, dass हविर्वी- तिसु als ein N. zu fassen wäre. — Vgl. तनू, देव, पवमान, पुनर्हविसु, महां, रत्न, राज, सत्य, सु.

हविस्पन्द s. हविष्यन्द.

हवीतु s. मुक्वीतुनामन्.

हवीमन् (von हू = ह्वा) n. Anrufung RV. 1,12,2. 131,1. 159,2. ह- वीमभिर्हविते यो हविर्भिः 2,33,5. 7,56,15. 83,4. 10,64,4. 92,12.

हवुषा f. = हवुषा Suça. 2,222,5. 226,19. 452,20. 506,7 (an den beiden letzten Stellen v. 1. हवुषा). BHĀVAPR. 5.

हवे interj. ÇAT. Br. 13,4,2. 6. KĪTJ. Ça. 20,3,2.

1. हव्यं (von हु) n. das zu Opfern, Opfergabe AK. 2,7,24. H. 832. RV. 1,45,6. प्रति हव्या गृभाय 91,4. 127,6. 2,3,10. धृतवत् 26,4. द्वाहुत 32,6. बुद्धेमि हव्यम् 3,18,3. 9,6. मानुषाणाम् 5,7,2. धृतसु 6,52,5. सुपूत 7,4,1. प्रुचि 56,12. प्रतिभृत 68,1. उभयानि हव्या 7,2,2. AV. 7,109,2. प्रृत 11,1,25. 4,23,2. 8,9,21. 19,4,1. 58,6. VS. 1,11. 5,4,6,7. ÇAT. Br. 1,3,2,13. 2,4,4,16. AIT. Br. 3,47. हव्या नो अस्य हविषः कृपोतु ÇĀṆKH. Ça. 12,16,4. GOBH. 1,9,11. KAUC. 2. 6. 81. In der späteren Literatur überaus häufig in Verbindung mit कव्य M. 1,94. 3,97. 128. 130. 133. 135. 147. 150. 152. 168. 175. 181. 190. 256. 4,28. 31. 249. 5,16. MBH. 1,7661. 3,12730. 13,2581. R. 1,53,13. 2,25,27. 5,7,62. 7,30,12. KU- MĀRAS. 1,52. 2,46. ÇĀK. 83. KĪA. 1,22. Spr. (II) 4980. कुकाव्यहव्याहु- तयः 5194. 5416. BHĪC. P. 2,6,1. 10,25. 4,7,41. हव्यकव्यवक् MBH. 12, 8861. हव्यकव्याश PAṆĀV. 4,2,27. कव्यहव्यभुञ् Bez. Agni's KATHĪS. 18,315. — Vgl. देव, रात, वीत, सत्य, सु.

2. हव्यं (von हू = ह्वा) 1) adj. zu rufen, anzurufen: स्तोत्र-यः RV. 1,33,2. 116,6. 144,3. नृभिः 7,22,7. 38,1. नृ-यः 10,39,10. हत 2,39,1. 3,5,3. वृत्रहृत् 4,24,4. भरे भरे 7,32,24. 5,17,4. 33,5. इमा उं त्वा कुरो- र्हव्यं हव्या हवते । धियः 6,21,1. 7,30,2. हव्यास्विष्टेषु (oher oxyt.)

10,147,2. AV. 6,98,3. हव्या नो अस्य हविषो बुधेत 7,47,2. VS. 8,43. Hierher gehört श्येनो हव्यं नयत्वा परस्मात् den zu rufenden Indra AV. 3,3,4. — 2) m. N. pr. eines Sohnes des Manu Svājambhuva HARIV. 415. des Atri VP. 83, N. 4.

हव्यंभुष्टि f. Gefallen am Opfer, wohlgefälliger Genuss des Opfers RV. 1,152,7. 7,65,4. AIT. Br. 2,12.

हव्यंदाति 1) adj. die Opfergabe besorgend: Agni RV. 3,2,8. SV. 1,2, 1,2,8 (RV. v. l.). ÇAT. Br. 1,4,2,24. — 2) f. das Geben des Opfers, Opfergabe RV. 4,7,5. आ गच्छि देवेभिर्हव्यंदातेय 5,51,1. 5,55,10. 6,1,9. 47,28. 48,2. अतिं सूदय 7,16,9. 8,19,13. 35,9. 90,1. TBa. 2,8,2. AV. 7,109,2.

हव्यप m. N. pr. eines der sieben Rshi im 13ten Manvantara HARIV. 486.

हव्यपाक m. = चरु AK. 2,7,22. H. 833. HALĪ. 2,261.

हव्यभुञ् adj. die Opfergabe verzehrend; m. Feuer, Agni H. 1097, Schol. VARĪH. BṚH. S. 43,45.

हव्यलेहिन् adj. an der Opfergabe leckend; m. Feuer BĪLAR. 262,18.

हव्यवक् adj. (nom. वाङ्) P. 3,2,64. 66. das Opfer (zu den Göttern) bringend: Agni RV. 1,12,2. 44,8. 67,2. 3,2,2. 43,1. श्मिं देवा दधिरे हव्यवाक् 7,11,4. MBH. 5,483. सिद्धामपे चकृषे हव्यवाक् 2, 8,2, 90, Schol. pl. RV. 3,43,1, wo es mit ŚĪJ. von den Rtvig verstanden werden kann. ऋं ÇAT. Br. 1,4,5,12. m. Feuer, Agni HALĪ. 1,62. Ind. St. 3,390. MBH. 3,10590. 4,50. पितृणां वाङ्मि 13,916. R. 2,79,11 (वाक् hierher oder zu वाक्). BHĪC. P. 5,20,17. 8,15,9.

हव्यवक् m. Feuer R. 5,89,19. — Vgl. हुत.

हव्यवाक् adj. = हव्यवक्. Agni MBH. 5,486. ध्रुवाद्भ्युषितो हव्य- वाक्: (वाक्: Hdsschr.) AV. 18,4,1. देवानां भिषज्ञो TBa. 3,1,2,11. der Aṣvattha, weil er die Araṇi liefert, 1,2,2,8. m. Feuer, Agni H. 1099. RATNAM. im ÇKDR. MBH. 1,2113. 3,15597. 14,245. Spr. (II) 7350, v. l. MĀRK. P. 62,4. 99,61.

हव्यवाक् 1) adj. (f. ई) P. 3,2,66. = हव्यवक्. Agni हुत RV. 1, 44,2. 2,41,19. 5,8,6. 25,4. 6,16,23 u. s. w. ह्यो ज्ञातवेदसो देवत्रा ह- व्यवाक्नीः 10,188,3. KAUC. 3. ÇĀṆKH. Ça. 6,12,16. als Bein. Agni's im Ritual TS. 2,5,6,6. TBa. Comm. 1,138,6. ÇAT. Br. 2,6,2,30. 2,2, 28. GṚHJAS. 1,9. VP. 84, N. 9. m. Feuer überh., Agni AK. 1,1,2,51. VAĪC. bei MALLIN. zu Çiç. 2,107. MUṆḌ. Up. 1,2,2. MBH. 1,2142. 3,2924. 14,157. R. 3,22,5. 51,29. 4,11,12. Spr. (II) 1482. — 2) m. N. pr. eines der sieben Rshi unter Manu Rohita HARIV. 468. Sāvārṇa MĀRK. P. 94,8. — 3) m. Bez. des 9ten Kalpa Verz. d. Oxf. H. 81,6,1 v. u.

हव्यवाक्नी f. N. pr. der Familiengoththeit im Geschlecht Kapila's Verz. d. Oxf. H. 19,4,16.

हव्यशोधन adj. die Opfergabe reinigend: पवित्र TBa. 3,7,4,11.

हव्यसक्ति f. Opferspruch VS. 28,11. TBa. 3,6,2,2.

हव्यसूद् adj. die Opfergabe bereitend, — Herfend: उभयौ: RV. 1,93, 12. 4,50,5.

हव्यसूदन adj. dass. VS. 5,82. PAṆĀV. Br. 1,4,3.

हव्योद् (हव्य + 2. हद्) adj. Opfer essend RV. 7,34,14.

हव्याद् 1) adj. dass.: हव्यादाश्च सुराश्चक्रे कव्यादाश्च पितृनपि HARIV.